

July 05, 2021

To
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai — 400001

Scrip code / Scrip ID: 542770/ALPHALOGIC

Sub: Intimation related to Newspaper Advertisement.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), we are enclosing herewith the copies of newspaper advertisement published in today's newspapers informing shareholders regarding the details of the 03rd (Third) Annual General Meeting and e-voting related information.

This is for your information and record.

Thanking You.

Yours faithfully,

For **Alphalogic Techsys Limited**



Prashal Pandey
Company Secretary &
Compliance Officer



Enclosures: -

Annexure-A Newspaper Advertisement Copy.

KMML - The Kerala Minerals and Metals Ltd.
(A Govt. Of Kerala Undertaking)
 Sankaramangalam, Chavara - 691583, Kollam, Kerala, India
 Website: www.kmml.com, Ph: +91-476-2651215 to 2651217

GLOBAL EXPRESSION OF INTEREST FOR GEOTUBE TECHNOLOGY

KMML plans to implement Geotube technology to collect, dewater & contain iron oxide solids by pumping in slurry form from the elevated pond (4Mtr) at our premises and pumping back squeezed-out water to the treatment area. Expression of interest is invited from experienced technology provider/supplier having similar experience in any Chemical/Metallurgical/Industrial project. More details are available in our website www.kmml.com.

Interested technology providers/suppliers may submit their proposals for 'EOI for selection of technology provider for collecting, dewatering & containing iron oxide slurry in Geotubes' on or before 1.00 PM on 16.08.2021, as specified in the website documents.

Sd/- HOU (TP)

05-07-2021 for The Kerala Minerals and Metals Limited

Our Products: Titanium Dioxide, Titanium Tetra Chloride, Nano Titanium, Titanium Sponge, Rutile, Zircon & Silimanite

SCHEDULE II (FORM B) PUBLIC ANNOUNCEMENT	
(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)	
FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF LANCO VIDARBA THERMAL POWER LIMITED	
1. NAME OF CORPORATE DEBTOR	LANCO VIDARBA THERMAL POWER LIMITED
2. Date of Incorporation of Corporate Debtor	February 23, 2005
3. Authority under which Corporate Debtor is Incorporated/Registered	Registrar of Companies (Hyderabad) under Companies Act, 1956
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	U40100TG2005PLC045445
5. Address of the registered office & principal office (if any) of Corporate Debtor	Registered Office: Plot No. 4, Software Units Layout, Hitec City, Madhapur, Hyderabad-500018, Telangana Principal Office (Corporate): Lanco House, Plot No. 397, Udyog Vihar, Phase-3, Gurgaon - 122016, HR Plant/Project site address: Near Mandava Village in Waridha District, Maharashtra - 422001
6. Date of closure of Insolvency Resolution Process	June 30, 2021
7. Liquidation commencement date of Corporate Debtor	June 30, 2021
8. Name & Registration Number of Insolvency Professional acting as Liquidator	Name: Mr. Vijay Kumar Garg Regn. No: IBBI/IPA-002/IP-N00358/2017-18/11060
9. Address and Email of the liquidator as registered with the Board	Address : Flat No. 1402, Tower A, GPL Eden Heights, Sector 70, Darabaiapur Road, Gurgaon - 122011, HR Email : garga Vijay1704@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the liquidator	Address for Correspondence: C/o Sumedha Management Solutions Private Limited, B-1/12, 2nd Floor, Sakinagar Enclave, New Delhi - 110029. Contact Number: 011-41654481/85 Email Id (Process specific): liquidation_vjpl@sumedhamanagement.com
11. Last date for submission of Claims	July 30, 2021

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Hyderabad Bench has ordered the commencement of liquidation of the **Mis Lanco Vidarba Thermal Power Limited** on June 30, 2021. The stakeholders of **Mis Lanco Vidarba Thermal Power Limited** are hereby called upon to submit their claims with proof on or before July 30, 2021, to the liquidator at the address mentioned against Item No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit their claims with proof in person, by post or by electronic means in their respective forms. For applicable forms, please refer the website of corporate debtor at <http://www.lancovidarba.in> and also available at <https://www.ibbi.gov.in/home/downloads>.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties Sd/-
 In the matter of Lanco Vidarba Thermal Power Limited
 Regn. No: IBBI/IPA-002/IP-N00358/2017-18/11060

Date : 08.07.2021
 Place : New Delhi

ALPHALOGIC
 Alphalogic Techsys Limited

ALPHALOGIC TECHSYS LIMITED
 CIN: L72501PN2018PLC180757
 Registered Office: 405, Pride Icon, Kharadi, Pune - 411014 (MH)
 Email: info@alphalogiclimited.com, Web: www.alphalogicinc.com

Shareholders are hereby informed that the 03rd Third Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Friday, 30th of July, 2021 at 04:00 P.M.** (IST) through Video Conferencing (VC/Other Audio-Visual Means (OAVM)) to transact the business as set forth in the notice of the AGM which will be sent to the shareholders for convening the AGM of the Company.

In view of the outbreak of the COVID-19 pandemic and pursuant to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 13th January 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May 2020 and 15th January 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 03rd AGM of the Company is being conducted through VC/OAVM, which does not require physical presence of members at a common venue. Shareholders will be able to attend the AGM of the company through VC and their presence through the VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

In compliance with the above provisions and the circulars, the notice of the AGM and the Annual Report for the Financial year 2020-21 will be sent to all the shareholders of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar & Share Transfer Agent (RTA). The Notice and the Annual Report will also be available on the company's website at www.alphalogicinc.com and on the stock Exchange website at www.bseindia.com.

Manner of registering /updating email addresses
 Those Shareholders who are holding shares in dematerialized mode and have not registered/updated their email addresses with their depository participant(s) are requested to register/update their email addresses with the relevant depository Participant(s).

Manner of casting vote through e-voting:
 The Company will be providing remote e-voting facility to all its shareholders to cast their votes on the business as set forth in the notice of the AGM and the facility of voting through e-voting would also be made available during the AGM. The login credentials for casting votes through remote e-voting and e-voting during AGM shall also be made available to the shareholders through email. The Company has availed the services of National Securities Depository Limited (NSDL) to facilitate e-voting. The detailed procedure for casting votes through remote e-voting and e-voting during AGM shall be provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.alphalogicinc.com and on the website of NSDL at <https://evoting.nsdl.com>.

For Alphalogic Techsys Limited Sd/-
 Anshu Goel
 MD

Place : Pune
 Date : July 05, 2021

Vaibhav Global Limited
 Regd. Off. : K-68, Fateh Tibra, Adarsh Nagar, Jaipur- 302004
 Phone: 91-141-2601020; Fax: 91-141-2605077; CIN: L36911RJ1989PLC004945
 Email: investor_relations@vaibhavglobal.com; Website: www.vaibhavglobal.com

Notice of 32nd Annual General Meeting

- Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Thursday, 29th July, 2021 at 9:00 A.M. (IST) through video conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with General Circular numbers 02/2021, 20/2020, 17/2020, 14/2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred as "circulars") to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.
- In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM along with Annual Report for the financial year 2020-21 will be sent to all the shareholders, whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/ KFin Technologies Private Limited, (KFinTech), the Registrar and Share Transfer Agents (RTA) of the Company, shortly in compliance with the applicable laws. Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's RTA at einward.ris@kfintech.com.
- The company is providing facility to the shareholders to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the notice of 32nd AGM. The Notice of the 32nd AGM and Annual Report 2020-21, will also be made available on the Company's website, at www.vaibhavglobal.com, stock exchanges website i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the RTA's website at www.evoting.karvy.com.
- Shareholders may note that the Board of Directors in their meeting held on, 12th May, 2021 has recommended a final dividend of ₹ 1.50 per equity share, if approved by the members in AGM. The dividend will be paid within 30 days from the date of AGM to those Members, whose names stand registered as on book closure date in the record of the Company/RTA/Depositories. Members are requested to note that, in order to avoid any loss/ interception in postal transit and also to get prompt credit of dividend through National Electronic Clearing Service (NECS)/ Electronic Clearing Service (ECS) they should submit their NECS/ ECS details to the Company's RTA. The requisite NECS/ ECS application form can be obtained from the Company's RTA.
- Shareholder may note that effective from 1st April, 2020, dividend income is taxable in the hands of shareholders. Hence, the Company is required to deduct tax at source (TDS) from the amount of dividend paid to shareholders at the prescribed rates. Shareholders are requested to refer notice of 32nd AGM for more details and requirements.
- This notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

For Vaibhav Global Limited Sd/-
 Sushil Sharma
 Company Secretary
 FCS: 6535

Place: Jaipur
 Date: 3rd July, 2021

Repro Home Finance Limited
 CIN- L65922TN2000PLC044655
 Registered Office: Repco Tower, No. 33, North Usman Road, T. Nagar, Chennai-600017

Corporate Office: Third Floor, Alexander Square, Old No.34 & 35, New No.2, Sardar Patel Road, Guindy, Chennai-600032
 Ph: (044) - 4210 6650 Fax: (044) - 4210 6651;
 E-mail: cs@reprohome.com Website: www.reprohome.com

Notice to the Shareholders regarding transfer of Equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given to the Shareholders of the Company that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (as amended from time to time), the Company is required to transfer all such shares in respect of which dividend has remained unpaid / unclaimed by the shareholders for seven consecutive years or more, to the demat account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Based on the above rules, the Company is required to transfer unpaid / unclaimed dividend and corresponding shares for FY 2013-14 to IEPF Authority during FY 2021-22, in view of the reason that a period of seven years has since elapsed after the said dividends were declared and paid.

Individual notices have already been sent to respective shareholders at their latest available address in the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) records. The details of such shareholders are displayed on the website of the company at www.reprohome.com under Investors Section.

The concerned shareholders are requested to claim the unpaid / unclaimed dividend amount(s) on or before August 19, 2021, failing which the unclaimed dividend and corresponding shares including all benefits accruing on such shares, if any, shall be transferred to IEPF Suspend Account without any further notice as under:

- In case of shares held in demat mode - by transfer of shares directly to Demat account of IEPF through the depositories by way of corporate action.
- In case of shares held in physical mode - by issuing new duplicate share certificate in lieu of original share certificate and thereafter transfer the same to IEPF by converting into demat mode through the depositories. Upon issue of such new share certificate, the original share certificate registered in the name of shareholder shall stand automatically cancelled and deemed non-negotiable.

The unclaimed dividends and the corresponding shares transferred to IEPF Authority including any benefits accruing on shares if any, can be claimed back by the shareholders from IEPF authority after following the due process prescribed under the Rules and the same is available on IEPF website i.e. www.iepf.gov.in

For any communication/clarification, you may contact the Registrar & Share Transfer Agent and/or the Company at the following address
 M/s KFin Technologies Pvt. Ltd, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500032. Toll Free No: 1800-4258-998, Phone No: 040-67162222, email - einward.ris@kfintech.com
 Shri. T.Karunakaran, Chief Financial Officer, Repco Home Finance Limited, Third Floor, Alexander Square, Old No.34 & 35, New No.2, Sardar Patel Road, Guindy, Chennai - 600032, Phone No.044-42106650, E-mail: cs@reprohome.com

Place: Chennai
 Date : 03.07.2021

For Repco Home Finance Limited
 Sd/- Shri. T.Karunakaran
 Chief Financial Officer

RP - Sanjiv Goenka Group
 Growing Legacies

firstsource
 Stay Ahead

FIRSTSOURCE SOLUTIONS LIMITED
 CIN: L64202MH2001PLC134147
 Registered Office: 5th Floor, Paradigm 'B' Wing, Mindspace, Link Road, Malad (West), Mumbai - 400 064, India
 Tel: + 91 (22) 66660888 Fax: + 91 (22) 66660887
 Web: www.firstsource.com
 Email: complianceofficer@firstsource.com

NOTICE OF THE 20th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that:

- The 20th Annual General Meeting (AGM) of the members of Firstsource Solutions Limited (the 'Company') will be held on **Thursday, July 29, 2021 at 12:00 noon IST** through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC) in compliance with General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars'), wherein the companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact the business(s) as set forth in the Notice of the AGM dated May 11, 2021;
- In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2020-21 have been sent to all the members whose email IDs are registered with the Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.firstsource.com/investor-relations/, on the websites of NSE at www.nseindia.com and BSE at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on July 4, 2021;
- The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, July 23, 2021 to Thursday, July 29, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM;
- Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Thursday, July 22, 2021, may cast their votes electronically on the business(s) as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of CDSL ("remote e-voting"). Members are hereby informed that:
 - The business(s) as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;
 - The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Thursday, July 22, 2021;
 - The remote e-voting shall commence on Sunday, July 25, 2021 (9:00 a.m. IST);
 - The remote e-voting shall end on Wednesday, July 28, 2021 (5:00 p.m. IST);
 - Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. IST on Wednesday, July 28, 2021;
 - Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the Notice is sent and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, July 22, 2021, may obtain the login ID and password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting their vote. In case of Individual Shareholders holding securities in demat mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice is sent and holding shares as on cut-off date i.e. Thursday, July 22, 2021 may follow the steps mentioned in the Notice of AGM under "The Instructions of Shareholders for remote e-voting and e-voting during AGM and joining meeting through VC/OAVM";
 - Members may note that: i) once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; ii) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM; iii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and iv) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM;
 - The manner of voting remotely is provided in the Notice of the AGM for all the members holding shares in dematerialized mode, physical mode, also for those members who have not registered their email addresses. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visit www.firstsource.com to obtain such details;
 - Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their relevant depositories through depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, 31 Infotech Limited, at fsi@31-infotech.com to receive electronic copies of the Annual Report 2020-21 along with the Notice of the 20th AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC;
 - In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at 022-23058738 and 022-23058542/43;
 - All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatall Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 022-23058542/43.

By order of the Board of Directors

Sd/-
Pooja Nambiar
 Company Secretary & Compliance Officer

Place : Mumbai
 Date : July 4, 2021

L&T Finance Holdings Limited

Registered Office
 Brindavan, Plot No. 177, C.S.T. Road Kalyani, Santacruz (East) Mumbai 400 098, Maharashtra, India
 CIN: L67120MH2008PLC181833

T +91 22 6212 5000
 F +91 22 6212 5553
 E igr@lifs.com
www.lifs.com

NOTICE

Notice is hereby given that the **Thirteenth Annual General Meeting ("AGM")** of the Company is scheduled to be held on **Wednesday, July 28, 2021 at 3:00 P.M. (IST) through electronic mode [video conference ("VC") or other audio-visual means ("OAVM")]** to transact the business as set out in the notice convening the AGM ("Notice"). The AGM is being held through electronic mode in accordance with the circulars dated April 8, 2020 April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").

In compliance with the MCA Circulars, circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India, the relevant provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 ("SEBI Regulations"), the Notice for convening the AGM along with the Annual Report for FY 2020-21 have been sent only through electronic mode on July 03, 2021 to the Members whose email addresses are registered with the Depository Participants ("DPs") / Company / Registrar and Transfer Agent viz. Link Intime India Private Limited ("RTA").

The Notice and Annual Report are also available on the website of the Company at www.lifs.com/investors.html, the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Additionally, the Notice is also available on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. All the documents referred in the Notice are available for inspection electronically from the date of dispatch of the Notice till Wednesday, July 28, 2021. Members seeking to inspect such documents are requested to write to the Company at igr@lifs.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, July 22, 2021 to Wednesday, July 28, 2021 (both days inclusive).

Members can join the AGM through VC / OAVM, 15 minutes before the scheduled time of commencement of AGM and during the AGM through the facility provided by CDSL at www.evotingindia.com by using the login credentials and selecting the EVSN for the Company's AGM. The procedure for joining the AGM through VC / OAVM is mentioned in the Notice.

The attendance of the Members participating in the AGM through VC / OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act.

Instructions for e-voting and remote e-voting during the AGM:

In compliance with the provisions of Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard on General Meetings and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the facility for remote e-voting in respect of the business to be transacted at the AGM is being provided by the Company through CDSL. Necessary arrangements have been made by the Company with CDSL to facilitate remote e-voting. The detailed procedure and instructions for remote e-voting are mentioned in the Notice. All the Members are hereby informed that:

The remote e-voting will be available during the following period:

Commencement of remote e-voting	From 9:30 a.m. (IST) on Sunday, July 25, 2021
End of remote e-voting	Till 5:00 p.m. (IST) on Tuesday, July 27, 2021

- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- A person, whose name is recorded in the Register of Members / Beneficial Owners list maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, July 21, 2021, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the AGM.
- Members, who are present at the AGM through VC / OAVM and have not casted their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting during the AGM. The detailed procedure and instructions for e-voting during the AGM are mentioned in the Notice.
- For the limited purpose of receiving the Annual Report through electronic mode, in case the email address is not registered with the DPs / Company / RTA, Members may register the email IDs by sending email to the Company at igr@lifs.com.
- Members who have not yet registered their e-mail addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in dematerialized form and with Company / RTA in case the shares are held by them in physical form.
- The detailed procedure and instructions for casting votes through remote e-voting or e-voting during the AGM for all Members (including the Members holding shares in physical form / whose email addresses are not registered with the DPs / Company / RTA) are stated in the Notice.
- Members who need any technical assistance before or during the AGM, can contact: Mr. Rakesh Dalvi, Manager Central Depository Services (India) Limited, Email: helpdesk.evoting@cdslindia.com Contact details: 1800 22 5533 / 022-2305 8542

Place: Mumbai
 Date: July 03, 2021

For L&T Finance Holdings Limited

Apurva Rathod
 Company Secretary
 ACS 18314

Jyothy Labs

JYOTHY LABS LIMITED
 (Formerly known as Jyothy Laboratories Limited)
 CIN: L24240MH1992PLC128651
 Regd. Office: 'Ujala House', Ram Krishna Mandir Road, Kondvita, Andheri (E), Mumbai - 400 059;
 Tel: 022-66892800; Fax: 022-66892805; Email Id: secretarial@jyothy.com; Website: www.jyothylabs.com

Notice of the 30th Annual General Meeting of the Company to be convened through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), Book Closure and Remote E-Voting Information

NOTICE is hereby given that:

- In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the requirements of the General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to as 'MCA Circular'), the 30th Annual General Meeting (AGM) of Jyothy Labs Limited (Formerly Known as Jyothy Laboratories Limited) [the Company] will be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) on **Friday, July 30, 2021 at 11.30 a.m.** to transact the Ordinary and Special Businesses as set out in the Notice dated May 18, 2021 convening the AGM. On account of continuing COVID-19 Pandemic, the said MCA Circular has allowed the Companies to conduct their AGM, through VC or OAVM in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and in the manner provided in General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by MCA. **Accordingly, in compliance with the requirements of the aforesaid MCA General Circulars, the Company is convening its 30th AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a common venue.**
- The MCA Circular dated January 13, 2021 read with the MCA General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 has granted relaxations to the Companies, with respect to printing and dispatching of physical copies of Annual Report to shareholders. Accordingly, the Company will only be sending soft copy of the Notice convening the 30th AGM and Annual Report 2020-21 to the shareholders whose email ids are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent/ Depository Participant as on the cut-off date i.e. Friday, June 25, 2021. Those shareholders of the Company whose email ids are not updated with the Company/ Registrar and Share Transfer Agent/ Depository Participant can avail soft copy of the 30th AGM Notice and Annual Report of the Company for the financial year 2020-21 by raising a request to the Company at secretarial@jyothy.com. Alternatively, the Notice of 30th AGM and Annual Report 2020-21 has also been made available on the Company's website i.e. www.jyothyabs.com, on the websites of CDSL i.e. www.evotingindia.com, BSE Limited and the National Stock Exchange of India Limited.
- pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **Friday, July 23, 2021 to Friday, July 30, 2021 (both days inclusive)** for the purpose of AGM and to ascertain the names of members who will be entitled to receive dividend on the equity shares of the Company for the financial year 2020- 21, if approved by members at the AGM.
- In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer to its members the facility of "remote e-voting" provided by the Central Depository Services (India) Limited (CDSL) to enable them to cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the said Notice.
 The details pursuant to provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed there under are given below:
 - the businesses as set out in the Notice of AGM will be transacted by electronic means;
 - date and time of commencement of remote e-voting through electronic means: **Tuesday, July 27, 2021 at 9:00 a.m.;**
 - date and time of end of remote e-voting through electronic means: **Thursday, July 29, 2021 at 5:00 p.m.;**
 - the cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the time of the AGM : **Friday, July 23, 2021;**
 - voting through remote e-voting shall not be allowed beyond **5:00 p.m. on Thursday, July 29, 2021;**
 - any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. July 23, 2021, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or secretarial@jyothy.com;
 - Members may note that: (i) the remote e-voting module shall be disabled by CDSL at 5:00 p.m. on July 29, 2021 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (ii) Since the 30th AGM will be convened through VC / OAVM, the facility for voting through physical ballot paper will not be made available, however members may cast their vote through e-voting which will be made available at the time of the AGM; (iii) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC / OAVM but shall not cast their vote again; (iv) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as e-voting at the time of AGM; and
 - For the process and manner of remote e-voting, members may go through the instructions in the Notice convening the AGM and in case of any queries or issues regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.co.in under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Members having any grievance connected with remote e-voting or e-voting at the time of the AGM may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, by writing to him at A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatall Mills Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E) or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058542/43.
- Members who are holding shares in physical form or whose email addresses are not registered with the Company can cast their vote through remote e-voting or through the e-voting at the time of the meeting in the manner and following the instructions as mentioned in the Notes section of the Notice dated May 18, 2021 convening the 30th AGM or refer the Public Notice appeared in English language newspaper viz. Financial Express and in Marathi language newspaper viz. Loksatta on June 11, 2021.
- Members are advised to register/update their e-mail address with their DPs in case of shares held in electronic form and to the Company and/or its RTA in case of shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices, Circulars etc. by email from the Company in future.

Place: Mumbai
 Date : July 3, 2021

जाहीर नोटीस

तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, मे. अंशुल भोसले रिअल्टी, पुणे यांच्या गट नं. २७५, मोशी, तालुका- हवेली, जिल्हा-पुणे, येथील गृहप्रकल्पास राज्यशासनाच्या पर्यावरण आणि मूल्यांकन प्राधिकरण, महाराष्ट्र यांचेकडून पत्र क्रमांक SEIAA-EC-00000548 पर्यावरण विषयक परवानगी मिळाली आहे. हि परवानगी पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना २००६ नुसार देण्यात आलेली आहे. सदर परवानगीच्या प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे उपलब्ध असून पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संकेत स्थळावर http://ec.maharashtra.gov.in उपलब्ध असून त्याच प्रमाणे www.anshulgroup.com या आमच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.

The Akola District Central Co-operative Bank Ltd., Akola Post Box No.8, Civil Lines, Akola (MS) 444001. The Akola District Central Co-operative Bank Ltd. invites eligible Vendors for Expression of Interest (EOI) for Supply, Installation, Testing, Implementation and Commissioning of Core Banking Software and associated services. The detailed EOI can be downloaded from https://www.akoladccbank.com. Place: - Akola Date: - 03/07/2021 Chief Executive Officer

जाहीर नोटीस तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, मे. अंशुल भोसले रिअल्टी, पुणे यांच्या गट नं. ६६३, बाघोली, तालुका- हवेली, जिल्हा-पुणे, येथील गृहप्रकल्पास राज्यशासनाच्या पर्यावरण आणि मूल्यांकन प्राधिकरण, महाराष्ट्र यांचेकडून पत्र क्रमांक १५०/१७-१८ पर्यावरण विषयक परवानगी मिळाली आहे. हि परवानगी पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना २००६ नुसार देण्यात आलेली आहे. सदर परवानगीच्या प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे उपलब्ध असून पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संकेत स्थळावर http://ec.maharashtra.gov.in उपलब्ध असून त्याच प्रमाणे www.anshulgroup.com या आमच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.

नोकरीविषयक जाहिराती EXPRESS Careers दर सोमवार आणि गुरुवारी 'लोकसत्ता' आणि 'इंडियन एक्सप्रेस' मध्ये संपर्क - ०२०-६७२४१०००

MANAPPURAM HOME FINANCE LTD. मनाप्पुरम होम फायनान्स लिमिटेड पुण्याची मनाप्पुरम होम फायनान्स प्रा. लि. सीआयएन : यु६५२३३६१२०१०पीआयसी०३९१७९ नोंदणीकृत कार्यालय : IV/४००१ (जुना) डब्ल्यू/६३८ए (नवीन) मनाप्पुरम हाउस वलापाड दिप्तर, केरळ - ६८०५६७ कॉर्पोरेट कार्यालय : मनाप्पुरम होम फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, युनिट नं. ३०१ ते ३१५, "ए" विंग, "कर्नाटका विल स्ट्रीट", अंधेरी-कुर्ली रोड, अंधेरी (पु.) मध्ये-४०००९३, महाराष्ट्र. फोन नं. : ०२२-६६२११०००. वेबसाईट : www.manappuramhomefin.com

माणगी सूचना याद्वारा सूचना देण्यात येते की खालील ऋणकर्त्यांनी कंपनीकडून त्यांच्या द्वारा प्राप्त केलेल्या कर्जा सुविधेची मुदल व व्याज रकमेची परतवई करण्यास कसूर दाखविली आहे आणि कर्जाचे नवीन-परतवईस असेट्स (एनसीए) म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारा कंपनीकडे तरतूद केलेल्या त्यांच्या सोबतच्या ज्ञात पत्रावर विहित मतेची सुरक्षितता आणि पुनर्चनेच्या तरतूदीकडून मुदल १३ (२) आणि सुरक्षा हित कायदा, २००२ची अंमलबजावणी अंतर्गत दिनांकित सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या, असे की त्याअंतर्गत याखाली तपशीलवारपणे दिलेल्यानुसार उक्त ऋणकर्त्यांच्या माहितीप्रत्यक्ष या जाहीर सूचनेद्वारा त्यांना कळविण्यात येत आहे.

Table with 5 columns: अ. क्र., ऋणकर्त्यांचे/सह-ऋणकर्त्यांचे/हमीदार/लोन अकाउंट नंबर/शाखा, सुरक्षित मत्तेचे वर्णन ज्याकरिता स्वार्थ्य दाखविण्यात आले आहे, एनपीए तारीख, माणगी सूचनेची तारीख व अदत रक्कम. Rows include details for various borrowers and their assets.

MAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARD Head Quarter, Kalpataru Point, 3rd and 4th Floor, Road No. 8, Sion Circle, Opp. PVR Theater, Mumbai-400022. Notice for inviting applications for Empanelment of Environmental Auditors - From Accredited EIA Consultants / Firms and Academic/ Research Institutes. The online application forms for the empanelment of auditors are separate for consultants/ firms and reputed academic/educational/ research institutes.

भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित, पुणे स्वजन्म अर्थपूर्ण करणारी बँक 'निवेदिता भवन', सीटीएस नं.३४/७, फायनल प्लॉट नं.३५/७ बी, प्रभात रोड, लेन नं.८, एरंडवणा पुणे ४११००४. Website: www.bhagininiiveditabank.com Email: ho@bhagininiiveditabank.com, फोन नं. : ०२०-२५४४७६२०, ०२०-२५४४७६२१

भगिनी निवेदिता बँकेच्या सर्व कर्जाद्वारा ग्राहकांना व त्यांच्या जागिरदारांना या सूचनेद्वारा कळविण्यात येते की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या IRAC मानकाप्रमाणे अनुयायित कर्जाचे चिन्हांकन (Marking of NPA) साध्याच्या मासिक पध्दतीऐवजी दैनंदिन पध्दतीने (Daily Basis) केले जाणार आहे. बँकेत दि.०१/०७/२०२१ पासून ही पध्दत लागू झाली आहे. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्या कर्जाखात्याची थकबाकी असल्यास थकबाकी भरून आपले खाते नियमित राहण्यासाठी व अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेत संपर्क साधावा.

भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणे.

ALPHALOGIC Alphalogic Techsvs Limited अल्फालॉजिक टेकसिस् लिमिटेड CIN: U72501PN2018PLC180757 नोंदणीकृत कार्यालय: 405, प्राईड आवकन, खरडी, पुणे-411014 (मह) ई-मेल : info@alphalogiclimited.com; वेब : www.alphalogic.com

समभाषणकर्त्यांना याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनीची (०३३) तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बुधवार, दि. ३० जुलै, २०२१ रोजी दु. ०४.०० (भायले) वाजता किडीओ कॉन्फरन्स (''वॉर्स'') / इनर क्लबच्या माध्यमातून (''ओव्हीएम'') व माध्यमातून घेण्यात येईल आणि कंपनीची एजीएम घेण्यात येण्याबाबत समभाषणकर्त्यांना पाठविण्यात येणाऱ्या एजीएमच्या सुचनेत नमूद करण्यात आलेले कथकन कळविण्यात येईल. कोविड-१९ महामारीची विस्थापितता आणि कोविड बाबी मंडळाने (एसीसी) जारी केलेल्या अनुक्रमे दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२० मधील परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० (''एमसी परिपत्रक'') आणि सिस्कोटिअर अँड एक्झेक्यूटिव्ह बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) जारी अनुक्रमे दि. १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 व SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2021/11 (''सेबी परिपत्रक'') च्या अनुषंगाने आणि कंपनी अर्बिन्सम २०१३ मधील तरतूदी आणि सेबी (लिस्टिंग अर्बिन्सम अँड डिस्कलोर सिडकॉम्प्लायन्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे प्रावधाने कंपनीची ०३३ एजीएम वॉर्स/ओव्हीएम च्या माध्यमातून घेण्यात येत आहे ज्यात सभासदांना एका सामावित दिवशी प्रत्यक्ष उपस्थित होण्याची गरज नाही. समभाषणकर्त्यांनी वॉर्स च्या माध्यमातून कंपनीच्या एजीएममध्ये उपस्थित होत येईल आणि त्यांची वॉर्स सुविधेच्या माध्यमातून जास्तीतस्त सर अर्बिन्सममधील अनुच्छेद १०३ अंतर्गत वेळसंयोजित ग्राह्य परतवईत येईल.

वॉर्स तरतूदी आणि परिपत्रके घेतून घेतून एजीएम ची सूचना आणि २०२०-२१ च्या वार्षिक वार्षिक अहवाल कंपनीच्या व समभाषणकर्त्यांचे ईमेल अँड सेबी/इंडिया/इंडिया/वॉर्स/संयोजित/निवेक आणि समभाषण हस्तक्षेप एअर (आयटी) यांचेकडे नोंदविलेले आहेत त्या सर्व समभाषणकर्त्यांना पाठविण्यात येतील. सूचना आणि वॉर्स अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर www.alphalogicinc.com येथे आणि सीक एक्सचेंजची वेबसाईटवर www.bseindia.com येथेही उपलब्ध आहे.

ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करण्याची पध्दत ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करणे आणि ज्वळत डिवाइस/वॉर्स/संयोजित/निवेक आणि समभाषण हस्तक्षेप एअर (आयटी) यांचेकडे नोंदविलेले आहेत त्या सर्व समभाषणकर्त्यांना पाठविण्यात येतील. सूचना आणि वॉर्स अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर www.alphalogicinc.com येथे आणि सीक एक्सचेंजची वेबसाईटवर www.bseindia.com येथेही उपलब्ध आहे.

ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करण्याची पध्दत ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करणे आणि ज्वळत डिवाइस/वॉर्स/संयोजित/निवेक आणि समभाषण हस्तक्षेप एअर (आयटी) यांचेकडे नोंदविलेले आहेत त्या सर्व समभाषणकर्त्यांना पाठविण्यात येतील. सूचना आणि वॉर्स अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर www.alphalogicinc.com येथे आणि सीक एक्सचेंजची वेबसाईटवर www.bseindia.com येथेही उपलब्ध आहे.

स्थान: पुणे दिनांक: ०५ जुलै, २०२१ अंशु मावळ एमडी

NAGPUR HOUSING AND AREA DEVELOPMENT BOARD, NAGPUR (REGIONAL UNIT OF MHADA) E-TENDER NOTICE FOR THE YEAR 2021-2022 Digitally signed & unconditional online tenders in form B-2 Agreement are invited by the Executive Engineer, Division-II, Nagpur Housing & Area Development Board, Nagpur, Gruha Nirman Bhavan, Civil Lines, Nagpur - 440001, Phone No. 0712-2565692 & Fax No. 0712-2564939. Estimate Cost: Rs. 48,25,70,097/- EMD @ 0.5% Period of Completion of work: 30 Months (Including Monsoon). Cost of Documents: Rs. 3,360/- (Including GST). Document sale Start to End: 05/07/2021 @ 15.00 Hrs. to 30/07/2021 @ 17.00 Hrs. Pre-bid Meeting: 22/07/2021 @ 15.00 Hrs. Bid sub. Start to end: 05/07/2021 @ 15.00 Hrs. to 30/07/2021 @ 17.00 Hrs. Technical bid Opening: 03/08/2021 @ 15.00 Hrs. Opening Authority: Deputy Chief Engineer / Nagpur Board.

SBI भारतीय स्टेट बँक, (सार्ब) पुणे शाखा पत्ता : वर्धमान बिल्डींग, २रा मजला, ३२१/ए/३, महात्मा फुले पेठ, सेवक लव्हज चौक, शंकरशेट रोड, पुणे- ४११०४२. शाखा फोन : ०२०-२६४४६०४४. मेल : sbi.10151@sbico.co.in. अधिकृत अधिकारी: पद्मजा पोळ, मेल : padmaja.pol@sbi.co.in मोबाईल नं. ७८७५२५१९९४, फोन : ०२०-२६४४६०४४.

(ई-लिलाव विक्री नोटीस) सिस्को/रिअल्टी/इंजिनेरिंग अँड इन्फ्रस्ट्रक्चर ऑफ फायनान्सीयल अँसेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिस्को/रिअल्टी/इंजिनेरिंग अँड इन्फ्रस्ट्रक्चर २००२ अन्वये बँकेस तारण दिलेल्या चल आणि अचल मालमतेची विक्री खाली सही करणारा अधिकृत अधिकारी भारतीय स्टेट बँक यांनी सरफेसी कायदा २००२ च्या कलम १३(४)अन्वये खाली दर्शविलेल्या मालमतेचा ताबा घेतला आहे. तमाम जनतेस कळविण्यात येते की सरफेसी कायदा २००२ अन्वये खाली दर्शविलेल्या तारण मालमतेचा जेथे आहे तेथे आणि जसे आहे तसे या तलावर ई-लिलाव (ई ऑक्शन) करण्याचे ठरविले आहे.

द्वितीयक मेल जीएम इन्फ्रस्ट्रक्चर - १) इलिप्टीकल ईएएक्स, २) रिक्मबँट सायकल, ३) अपरिअईट सायकल, ४) ट्रेडमिल, ५) लॉग कॅल, ६) रिअर डेल्टा/फ्लाय, ७) डिप/चिन अडिस्ट, ८) मल्टी अँडजेस्टबल बॅच, ९) अल्ट्रा कव्हरींग वेस्ट प्रेस, १०) अल्ट्रा कव्हरींग शोल्डर प्रेस, ११) अल्ट्रा डायकव्हरींग लॅट पुल-डाऊन, १२) अल्ट्रा लॉग एक्स्टेंशन, १३) अल्ट्रा डायकव्हरींग सिट रोड, १४) वेट्स/डब्लेक्स- २५ एलबीएस, १५) वेट्स/डब्लेक्स- ५ एलबीएस, १६) वेट्स/डब्लेक्स- १० एलबीएस, १७) वेट्स/डब्लेक्स- २५ एलबीएस, १८) वेट्स/डब्लेक्स- ३५ एलबीएस, १९) वेट्स/डब्लेक्स- ४५ एलबीएस, २०) वेट्स/डब्लेक्स- ५५ एलबीएस, २१) वेट्स/डब्लेक्स- ६० एलबीएस, २२) वेट्स/डब्लेक्स- ६५ एलबीएस, २३) वेट्स/डब्लेक्स- ५-५० एलबीएस, २४) वेट्स/डब्लेक्स- ५५.१०० एलबीएस, २५) ३६.० डिअरी क्रॉस मिट मल्टी-ट्रेनर, वेल्केअर मेक, (डिसमेंटल्ड कंडीशन), २६) स्प्रिंजर सिस्टिम (डिसमेंटल्ड कंडीशन), २७) सिलिंग माऊन्टेड कॅसेट एसी ज विथ व्हीआरव्ही सिस्टिम, (डिसमेंटल्ड कंडीशन), १४ वॉल्टेज विथ ३२ एचपी आऊटडोअर युनिट, डायकीन मेक, २८) स्टॅलेन्स स्टील वॉटर कूलर, २९) मिस्त्रोनिअस इन्फ्रामेट्स इन्फ्रॉयडिअर २ एलसीडी (एलसी मेक), बॅच्येस, बार्स फॉर कॉलिंग वॉरिअर स्मॉल मॉडिअर इन (डिसमेंटल्ड कंडीशन)

ई लिलाव प्रक्रिया 'जसे आहे तसे' आणि 'जे काही आहे ते' यातलावर ऑनलाईन पध्दतीने पार पाडली जाईल. लिलाव आय बी ए पी आय पोर्टल वरून म्हणजे https://ibapi.in यावरून पार पाडली जाईल. ई लिलाव निविदा फॉर्म, ज्यात ऑनलाईन बिड फॉर्म, डिक्लरेशन, सामान्य अटी व शर्ती https://ibapi.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक बोलीदारां/खरेदीदारां यांनी लिलावात भाग घेण्यासाठी त्यांची https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp या संकेत स्थळावर आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. कायदा नोंदणी प्रक्रियेच्या पूर्णत्वासाठी किमान तीन कार्यालयीन दिवस (वॉकिंग डेज) लागतात. इच्छुक बोलीदारां/खरेदीदारां यांनी बघाणा रक्कम त्यांच्या खात्यावरून नावे पडून एन ई एफ टी/ आर टी जी एस द्वारे एमएलटीसी मधील त्यांच्या वॉलेटमध्ये जमा झाली आहे याची खातरजमा करावी. ज्या बोलीदारांची बघाणा रक्कम सदर वॉलेटमध्ये जमा झालेली दिलेल अशाच बोलीदारांला लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यास सदर यंत्रणा परवानगी देईल. वरील सर्व बाबींची पूर्तता करण्याची संपूर्ण जबाबदारी इच्छुक बोलीदारां/खरेदीदारां यांची आहे. जर लिलाव होऊ शकला नाही तर किंवा बोलीदारां यशस्वी बोली लावू शकला नाही. तर बोलीदारांने त्याने भरलेल्या ईएमडीचा परतावा मागणारी विनंती त्याच्या MSTC कडे करावी लागेल. ज्यातून त्याला त्याच्या बँक खात्यावर परतावा मिळेल.

दिनांक : ०५.०७.२०२१ स्थळ : पुणे (मजकूरत संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा) सही/- अधिकृत अधिकारी भारतीय स्टेट बँक